

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
मंगळवार, दिनांक २ मार्च, २०२१
(दुपारी १२.०० वाजता)

एक : नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय.

दोन : प्रश्नोत्तरे.

तीन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे —

- (१) मुख्यमंत्री : "श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचा सन २०१९-२०२० या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (२) उद्योग मंत्री : "महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांचा सन २०१७-२०१८ या वर्षाचा छप्पन्नावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (३) नगरविकास मंत्री : (क) "नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षण पुनर्विलोकन (तृतीय) अहवाल, २०१३-२०१४" सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा सन २०१६-२०१७ व सन २०१८-२०१९ या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) "मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा सन २०१८-२०१९ या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (घ) "मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा सन २०१९-२०२० या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (ङ) "महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित यांचा सन २०१९-२०२० या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(४) रोजगार हमी मंत्री : "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना — महाराष्ट्र व राज्य रोजगार हमी योजना या योजनांचा सन २०१९-२०२० या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

चार : म.वि.प. नियम १३ अन्वये सूचना — (असल्यास).

पाच : म.वि.प. नियम १०१ — अ अन्वये विशेष उल्लेख — (असल्यास).

- मध्यंतर -

सहा : राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा (पहिला दिवस).

सात : सर्वश्री दिवाकर रावते, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, शरद रणपिसे, रामदास कदम, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, रविंद्र फाटक, सतीश चव्हाण, डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री गोपीकिसन बाजोरिया, अनिकेत तटकरे, डॉ.वजाहत मिर्झा, सर्वश्री विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, डॉ.मनिषा कायंदे, सर्वश्री संजय दौंड, मोहनराव कदम, अंबादास दानवे, जयंत आसगांवकर, नरेंद्र दराडे, राजेश राठोड, किशोर दराडे, वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव —

" राज्यात सन २०१९ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून " करोना " नामक महासंकट उभे राहिले. या संकटावर मात करण्याकरिता राज्य शासनाने वैद्यकिय व तांत्रिक सहाय्य करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांचे राज्य कृती दल स्थापन करुन पुरेशा चाचणी प्रयोगशाळा, विशाल (जंबो) रुग्णालये स्थापन करुन तसेच राज्यातील नागरिकांना शिस्त व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून या रोगावर यशस्वीपणे मात केलेली असतांना राज्य शासनाने राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले. अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक म्हणजे शेतकरी यांच्या उन्नतीकरिता स्मार्ट कृषि प्रकल्प उभारण्याकरिता उपसमिती गठीत करणे, शेतकरी संघटना आणि शासन चर्चेसाठी प्रथमच व्यासपीठाची उपलब्धता, शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाची स्थापना, शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण, करोनामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाल्याने दूध उत्पादकांना याचा फटका बसू नये याकरिता दुध भुकटी पॅकिंग करुन अमृत आहार योजनेअंतर्गत वाटप, टाळेबंदीच्या कालावधीत मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्याचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करुन वाहतूकीस परवानगी, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागांतर्गत स्वच्छाग्रहीच्या नियुक्तीस एक वर्षाची मुदतवाढ, "शाळा बंद.. पण शिक्षण" या अंतर्गत "दीक्षा" ॲप आधारित विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन, गुगलच्या सहकार्याने "गुगल क्लासरुम" उपक्रम राबविणारे देशातील पहिले राज्य, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रीय

भावना जागृत ठेवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि महाविद्यालयाची दैनंदिन सुरुवात राष्ट्रगीताने करण्याचा निर्णय, "मराठी भाषा गौरव दिन" महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय, ग्रंथालयांची नव्याने पडताळणी करण्याचा निर्णय, संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय, टाळेबंदीच्या काळात अडकलेल्या आदिवासी मजुरांना मूळ गावी पाठविण्यासाठी घेतलेला पुढाकार, राज्यातील ६५ हजार उद्योगांना टाळेबंदीनंतर परवानगी, १६ लाख कामगार कामावर रुजू, महाजॉब्स पोर्टल आणि ॲप सुरु, स्थलांतरीत बेघर कामगारांना सविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन करण्यास मान्यता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज भरले आहे त्यांना तीन लाखापर्यंत कर्ज विनाव्याज देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असणे, यासारखे अनेक महत्वाचे निर्णय घेऊन कोरोना काळातही राज्याची आर्थिक स्थिती व वैद्यकीय स्थिती आणि सुव्यवस्था यांचा योग्य समतोल राखण्याकरिता राज्य शासनाने वेळावेळी घेतलेले योग्य निर्णय व त्यांची ठोसपणे केलेली अंमलबजावणी, याबाबत शासनाने केलेली व करावयाची कार्यवाही व उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : १ मार्च, २०२१.

राजेन्द्र भागवत
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद